

सादर करत आहोत

## carē supreme

तुम्हाला तुमच्या आरोग्य विम्यामधून  
मिळणाऱ्या मूल्याचा नवा अर्थ

**600%**  
पर्यंत चाढ  
एकूण  
कव्हेरेजमध्ये\*



**अमर्यादित**  
ऑटोमॅटिक  
रिचार्ज संबंधित  
असलेल्या आणि संबंधित  
नसलेल्या आजारांसाठी



नूतनीकरण केल्यास  
**30%**  
पर्यंत सवलत  
मिळवा\*



विमा रकमेच्या  
**100%**  
पर्यंत  
रुग्णवाहिकेच्या  
कव्हेरसाठी\*\*



**अमर्यादित**  
ई-सल्ला  
जनरल  
फिजिशियनसोबत\*

- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 60 दिवसपर्यंत आणि रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर 180 दिवसपर्यंत कव्हेरेज
- तुमच्या राहत्या शहरानुसार प्रीमियम द्या
- विमा रकमेच्या 100% पर्यंत आयुष उपचारांचे कव्हेरेज
- घरी केलेल्या उपचारांच्या खर्चासाठी विमा रकमेच्या 100% पर्यंत कव्हेरेज - घरामधील रुग्णालयीन वास्तव्य
- आधुनिक तंत्रज्ञान पद्धतींसाठी विमा रकमेच्या 100% पर्यंत कव्हेरेज
- तुम्ही क्लेम केला तरी क्युमुलेटिव्ह बोनसमधून कोणतीही वजावट नाही

योजनेचा तपशील:

|                                                   |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 |
|---------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| विमा रक्कम – वार्षिक तत्वावर (रु. मध्ये)          | 5 लाख / 7 लाख / 10 लाख / 15 लाख                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 |
| प्रस्तावकर्त्याचे वय                              | 18 वर्षे किंवा त्याहून अधिक                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     |
| प्रवेशाचे वय – किमान                              | प्रौढ: 18 वर्षे<br>बालक: 90 दिवस                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                |
| प्रवेशाचे वय – अधिकतम                             | प्रौढ: आजीवन<br>बालक: 24 वर्षे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  |
| बाहेर पडण्याचे वय                                 | प्रौढ: आजीवन<br>बालक: 25 वर्षे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  |
| कव्हरचा प्रकार                                    | वैयक्तिक: अधिकतम 6 व्यक्तीपर्यंत । फ्लोटर: अधिकतम 2 प्रौढ 2 बालके                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               |
| मुदतीचे पर्याय                                    | 1 / 2 / 3 वर्षे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 |
| पॉलिसीपूर्व विमा वैद्यकीय तपासणी किंमत            | होय, परिशिष्ट ए नुसार                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           |
| कोणाला कव्हर केले जाते ((प्रस्तावकर्त्यांशी नाते) | प्रदेश 1: दिल्ली एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश (मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सरकारने निश्चित केलेले इतर कोणतेही शहर), गुजराथ राज्य, अलिगड, मथुरा (दिल्ली एनसीआरमध्ये समाविष्ट आहेत दिल्ली, बागपत, बुलंदशहर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, मुझफ्फरनगर, शामली, चरखी दादरी, फरिदाबाद, गुरुग्राम, झज्जर, जिंद, कर्नाल, महेंद्रगड, नुह, पलवल, पानिपत, रेवरी, भिवानी, अलवार, भरतपूर, रोहतक, सोनीपत, सरकारने निश्चित केलेले इतर कोणतेही शहर)<br>प्रदेश 2: उर्वरित भारत देश |
| प्रीमियम देण्याची मुदत                            | स्वतः, पती / पत्नी / लिव्ह-इन पार्टनर / समलिंगी जोडीदार, मुलगा, मुलगी, वडील, आई, सासू, सासरे, आजोबा, आजी                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        |
|                                                   | अविवाहित                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        |

मूलभूत लाभ:

|                                              |                                                                                                                                         |
|----------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| रुग्णालयीन वास्तव्यादरम्यानची निगा           | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| डे केअर उपचार                                | सर्व डे केअर पद्धती                                                                                                                     |
| आधुनिक तंत्रज्ञान पद्धती                     | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| रूमचे भाडे                                   | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| आयसीयू कव्हर                                 | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे वैद्यकीय खर्च | विमा रकमेपर्यंत, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे खर्च रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 60 दिवसपर्यंत कव्हर                                   |
| रुग्णालयातून सोडल्यानंतरचे वैद्यकीय खर्च     | विमा रकमेपर्यंत, रुग्णालयातून सोडल्यानंतरचे खर्च रुग्णालयातून सोडल्यानंतर 180 दिवसपर्यंत कव्हर                                          |
| आयुष उपचार                                   | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| घरामधील रुग्णालयीन वास्तव्य                  | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| अवयव दात्याचे कव्हर                          | विमा रकमेपर्यंत                                                                                                                         |
| रुग्णवाहिकेसाठी कव्हर                        | रु. 15 लाखहून कमी विमा रकमेसाठी - रु. 10,000 पर्यंत<br>रु. 15 लाख व त्याहून अधिक विमा रकमेसाठी - विमा रकमेपर्यंत                        |
| क्युम्युलेटिव्ह बोनस                         | विमा रकमेच्या 50% प्रति वर्ष, अधिकतम विमा रकमेच्या 100% पर्यंत क्लेम केला तरी कमी होणार नाही                                            |
| अमर्यादित ऑटोमॅटिक रिचार्ज                   | संबंधित नसलेल्या किंवा त्याच आजारासाठी अमर्यादित वेळांसाठी उपलब्ध                                                                       |
| अमर्यादित ई-सल्ले                            | जनरल फिजिशियनसह सल्ल्यासाठी उपलब्ध                                                                                                      |
| आरोग्य सेवा                                  | आरोग्यविषयक पोर्टल - डॉक्टर ऑन चॅट, हेल्दी टिप्स रिमाइंडर इ.<br>डिस्काउंट कनेक्ट - सल्ला, निदान, प्रसूती इ. साठी आमच्या नेटवर्कवर सवलती |

वैकल्पिक लाभ:

| क्युमुलेटिव्ह बोनस सुपर          | विमा रकमेच्या 100% प्रति वर्ष, अधिकतम विमा रकमेच्या 500% पर्यंत.<br>टीप: क्लेम केला तरी कमी होणार नाही                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
|----------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------|--------------------|-----|-----|-----|-----|-----|-----|-----|-----|-------------|----|
| प्रति वर्ष आरोग्य तपासणी         | सर्व विमाधारकांसाठी दर पॉलिसी वर्षामध्ये एकदा                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| हवाई रुग्णवाहिका                 | रु. 5 लाख प्रति वर्ष पर्यंत                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| वेलनेस बेनिफिट                   | <p>ट्रेकिंग ॲप्स, उपकरणे इ. मार्फत दररोज 10,000 पावले किंवा त्याहून अधिक पावले नोंदवणे</p> <table><tr><th>एका वर्षातील दिवसांची संख्या</th><th>नूतनीकरणासाठी सवलत</th></tr><tr><td>270</td><td>30%</td></tr><tr><td>240</td><td>20%</td></tr><tr><td>180</td><td>15%</td></tr><tr><td>120</td><td>10%</td></tr><tr><td>120 हून कमी</td><td>0%</td></tr></table> <ul style="list-style-type: none"><li>हा लाभ व्यक्ती तत्वावर लागू असेल. प्लोट्टर असल्यास सर्व विमाधारक व्यक्तींना मिळालेल्या सरासरी निरोगी दिवसांची संख्या विचारात घेतली जाईल.</li><li>सीएचआयएल सिस्टिमसोबत मॅपिंग उपकरणाची जबाबदारी विमाधारकाची असेल.</li><li>नूतनीकरणावरील सवलतीसाठी पॉलिसी कालावधीच्या शेवटच्या 2 महिन्यांमधील प्रत्येकी 10,000 किंवा अधिक पावले पूर्ण केलेल्या दिवसांची संख्या विचारात घेतली जाणार नाही. ती पुढील पॉलिसीमध्ये नेली जाईल आणि पुढच्या पॉलिसी कालावधीमध्ये विचारात घेतली जाईल.</li><li>अनेक कालावधी असल्यास सवलतीसाठी संपूर्ण पॉलिसी कालावधीतील निरोगी दिवसांची सरासरी संख्या विचारात घेतली जाईल.</li><li>हप्त्याने प्रीमियम भरण्याची पद्धत स्वीकारली असल्यास फक्त पहिल्या 6 महिन्यांचे प्रीमियम दिल्यानंतर सवलतीचा विचार केला जाईल.</li><li>विमाधारक व्यक्तीला जर नूतनीकरणाच्या प्रीमियमवर सवलत नको असेल तर सवलतीच्या रकमेची व्हाउचर्ससुद्धा दिली जाऊ शकतात.</li></ul> <p>टीप: लाभाचा वरील विभाग फक्त पॉलिसीमधील 18 वर्षे आणि अधिक वयाच्या प्रौढ लोकांसाठी उपलब्ध आहे आणि आकडेमोड करून काढलेली सवलत पॉलिसीच्या एकूण प्रीमियमवर लागू असेल.</p> <p>बी) डिजिटल फिटनेस कोचिंग उपलब्ध<br/>सी) एआय फिटनेस कोचिंग उपलब्ध<br/>डी) पोषणतज्ञ / वेलनेस कोच उपलब्ध</p> <p>टीप: लाभ (बी, सी, डी) हे 12 वर्षांवरील विमाधारक व्यक्तींना उपलब्ध असतील.</p> | एका वर्षातील दिवसांची संख्या | नूतनीकरणासाठी सवलत | 270 | 30% | 240 | 20% | 180 | 15% | 120 | 10% | 120 हून कमी | 0% |
| एका वर्षातील दिवसांची संख्या     | नूतनीकरणासाठी सवलत                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| 270                              | 30%                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| 240                              | 20%                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| 180                              | 15%                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| 120                              | 10%                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| 120 हून कमी                      | 0%                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| त्वरित कव्हर                     | उच्च रक्तदाब किंवा मधुमेह किंवा हायपरलिपिडेमिया किंवा अस्थमासाठी प्रारंभिक प्रतीक्षा कालावधीनंतरचा प्रतीक्षा कालावधी 30 दिवस                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| क्लेम शील्ड                      | रुग्णालयीन वास्तव्यादरम्यान देय नसलेल्या 68 वस्तूंच्या खर्चासाठी कव्हरेज                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |
| पीईडी प्रतीक्षा कालावधीत सुधारणा | पीईडी कालावधी हा निवडीनुसार 1 किंवा 2 किंवा 3 वर्षे असा बदलला जाईल                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           |                              |                    |     |     |     |     |     |     |     |     |             |    |

## प्रतीक्षा कालावधी:

|                                                                   |          |
|-------------------------------------------------------------------|----------|
| प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी<br>(अपघातांच्या केसेसमध्ये लागू नाही) | 30 दिवस  |
| उल्लेख केलेली व्याधी                                              | 24 महिने |
| आधीपासून असलेले रोगआधीपासून असलेले रोग                            | 48 महिने |

## आमच्याबद्दल माहिती

### केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड

केअर हेल्थ इन्शुरन्स हे एक विशेष आरोग्य विमादाते आहेत जे किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये आरोग्य विमा, टॉप-अप कवरेज, व्यक्तिगत अपघात, प्रसूती, आंतरराष्ट्रीय प्रवास विमा आणि प्राणघातक आजार तसेच कॉर्पोरेट ग्राहकांसाठी सामूहिक आरोग्य विमा आणि सामूहिक व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण, ग्रामीण बाजारपेठेसाठी मायक्रो विमा उत्पादने, आणि आरोग्य सेवांचा एक सर्वसमावेशक संच अशी उत्पादने देऊ करतात. “ग्राहक-केंद्रितता” या आपल्या काम करण्याच्या तत्वावर आधारित कार्यविषयक तत्त्वज्ञानामुळे कंपनीने ग्राहक सेवा, उत्पादनातील नावीन्यपूर्णता आणि “पैशाच्या बदल्यात मूल्य” सेवांमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सातत्याने तंत्रज्ञानाच्या परिणामकारक उपयोगामध्ये गुंतवणूक केली आहे.

केअर हेल्थ इन्शुरन्सला इंडिया इन्शुरन्स समिट अँड अँवॉईस 2023 मध्ये “बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कंपनी ऑफ द इअर” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, इन्शुरन्स अँलर्टनेस अँवॉईस 2021 मध्ये “बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्रॉडक्ट” आणि “बेस्ट हेल्थ इन्शुरन्स एजंट्स” हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच कंपनीला एफआयसीसीआय हेल्थकेअर एक्सचेंज अँवॉईस 2019 मध्ये कंपनीला “बेस्ट मेडिकल / हेल्थ इन्शुरन्स अँवॉईस” प्रदान करण्यात आले.



### केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 5 वा मजला, 19 चावला हाऊस, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-110019

पत्रव्यवहार कार्यालय: विपुल टेक स्क्वेअर, टॉवर सी, 3 रा मजला, गोल्फ कोर्स रोड, सेक्टर-43, गुरुग्राम-122009 (हरियाणा)

संकेतस्थळ: [www.careinsurance.com](http://www.careinsurance.com)

अस्वीकृती: हा care supreme या उत्पादनाच्या निवडक वैशिष्ट्यांचा फक्त एक भूषण आहे. जोखमीचे घटक, अटी आणि शर्तीच्या अधिक तपशिलासाठी, विक्रीला अंतिम रूप देण्यापूर्वी कृपया विक्रीचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा. अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया आपल्या विमा सल्लागाराचा सल्ला घ्या.

विमा हा अनुनयाचा विषय आहे.

CIN:U66000DL2007PLC161503 URN:250202324500148161 UIN:CHIHLP23128V012223

IRDAI नोंदणी क्रमांक - 148

#### आमच्याशी संपर्क साधा @



Care Health-  
Customer App



WhatsApp  
**8860402452**

सेल्फ हेल्प पोर्टल:

[www.careinsurance.com/self-help-portal.html](http://www.careinsurance.com/self-help-portal.html)

तुमच्या चौकऱ्या / विनंत्या येथे सादर करा:

[www.careinsurance.com/contact-us.html](http://www.careinsurance.com/contact-us.html)